

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या विभागीय प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्रिक, परिक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर निश्चित करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग**

**शासन निर्णय क्रमांक:परिक्षा-२०२४/प्र.क्र.०१/का.१४२६**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १० मे, २०२४

- संदर्भ :-**
- १) नियोजन विभाग, अधिसूचना क्र.डीईएक्स-३७९९/प्र.क्र.४५ (१)/का.१४२६, दि.१०/३/२००६.
  - २) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. परिक्षा-१०१८/प्र.क्र. ५५/का.१४२६ दि. ०१/११/२०१८

**प्रस्तावना :-**

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांना सेवेत कायम होण्याकरीता नियोजन विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील अधिसूचनेनुसार सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा आयोजित करण्यात येते. सदर प्रशिक्षणासाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्रिक व परिक्षक यांना संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे मानधन अदा करण्यात येते. सदर मानधनाच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा तसेच सेवाप्रवेशोत्तर परिक्षेचे काम पाहणारे प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांना मानधन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

नियोजन विभागाचा संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपीक-टंकलेखक/ अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्रिक, परिक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-

**अ) व्याख्याते, प्राश्रिक व परिक्षक :-**

अ.क्र.	पदनाम	प्रशिक्षण / परिक्षा	मानधनाचा दर (रुपये)
१	व्याख्याते	१) लिपीक-टंकलेखक / अन्वेषक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण	रु. ४५०/-प्रतितास
		२) सांख्यिकी सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण	रु. ४५०/-प्रतितास
२	प्राश्रिक	१) लिपीक-टंकलेखक / अन्वेषक सेवाप्रवेशोत्तर परिक्षा	रु. ८००/- प्रति प्रश्नपत्रिका अथवा प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक भागासाठी
		२) सांख्यिकी सहायक सेवाप्रवेशोत्तर परिक्षा	रु. ५००/-
३	परिक्षक	१) लिपीक-टंकलेखक / अन्वेषक सेवाप्रवेशोत्तर परिक्षा	रु. ३०/-प्रति उत्तरपत्रिका
		२) सांख्यिकी सहायक सेवाप्रवेशोत्तर परिक्षा	

ब) प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक आणि गट-ड चे कर्मचारी :-

अ.क्र.	पदनाम	मानधनाचा दर (रुपये)
१	प्रशासकीय नियंत्रक अधिकारी	रु. ४००/- प्रति परिक्षा
२	पर्यवेक्षक	रु. ५००/- प्रति सत्र
३	समवेक्षक	रु. ४००/- प्रति सत्र
४	गट-ड कर्मचारी	रु. २००/- प्रति सत्र

२. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्रिक, परिक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर हे सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील. यावर होणारा खर्च “मागणी क्र.ओ-९, ३४५४ गणना सर्वेक्षण व सांख्यिकी, ०२ सर्वेक्षण व सांख्यिकी, ११२ आर्थिक सल्ला व सांख्यिकी (०२) (०४) प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे (३४५४ ०११५) (अनिवार्य), २८ व्यावसायिक सेवा” या लेखाशिर्षाखाली त्या-त्या वर्षी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. मुंबई नागरी सेवा नियम खंड-२ च्या परिशिष्ट १८-अ मध्ये मानधनाच्या सुधारीत दराची नोंद घेण्याबाबत वित्त विभागाने आवश्यक कार्यवाही करावी.

४. वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ९२/व्यय-८, दिनांक ०२/०२/२०२४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०५१०१६५३०७३११६ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्र.ब.घाडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / लेखा कोष भवन, बांद्रा (पूर्व), मुंबई.
- ४) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- ५) संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई.
- ६) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
- ७) कार्यासन अधिकारी, वित्त विभाग (सेवा-६ /व्यय-८), मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेते विधानपरिषद / विधानसभा यांचे खाजगी सचिव.
- ९) निवड नस्ती (का.१४२६)